

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) (ब) नुसार जनतेस प्रसिद्ध करावयाची नियम पुस्तिका (मॅन्यूअल)

कलम ४(१) (ब) (२)

(मॅन्यूअल २)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रिय कार्यालय, प्रशासन विभाग, निगडी या सार्वजनिक प्राधिकरणाच्या प्रशासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये.

क्षेत्रिय अधिकारी

अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्य

अ.क्र.	पदनाम	कर्तव्य	कोणत्या कायद्यानुसार
१	क्षेत्रिय अधिकारी	<p>१) मा. क्षेत्रिय समिती म्हणुन सभेस उपस्थित राहणे.</p> <p>२) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व उपविभांगाचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज करणे.</p> <p>३) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व विभागांकडील प्रशासकीय आर्थिक व इतर प्रस्तावांवर प्रदान करण्यात आलेल्या अधिकारां व्यतिरिक्त सर्व प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह वरिष्ठ अधिकारी यांचेकडे पाठविणे.</p> <p>४) मा.स्थायी समिती सभेस उपस्थित व आवश्यकतेनुसार मा. महापालिका सभेस उपस्थित राहणे.</p> <p>५) क्षेत्रिय कार्यालयातील जनतेच्या नागरी सुर्विधाचेबाबत तक्रारीचे निवारण करणेकामी संबंधित अधिका-यांना फर्मावणे.</p> <p>६) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व प्रकारचे निविदेकरिता, निविदा उघडणेचे समितीचे सदस्य म्हणुन काम करणे.</p> <p>७) कार्यालयाचे महसुली व प्रशासकीय खर्चावर नियंजण ठेवणे.</p> <p>८) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व प्रकारचे कर, शुल्क, फी, भाडे व मुलीकडे लक्ष देणे.</p> <p>९) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व अधिकारी कर्मचारी यांचेवर प्रशासकीय नियंजण ठेवणे.</p> <p>१०) कायद्यातील तरतुदी नुसार महापालिकेची अत्यावश्यक तसेच ऐच्छिक कर्तव्य पार पाडणे.</p>	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम २९ अ नुसार

	जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, आकुडी रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपा	विवाहनंडळ नोंदणी व विवाह नोंदणीचे कामकाज	महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा १९९८, कलम ६ आणि नियम ५
२	प्रशासन अधिकारी	<p>१) माक्षेत्रिय समितीचे सभेचे वेळी नगरसचिव म्हणून कामकाज करणे.</p> <p>२) क्षेत्रिय अधिकारी यांचेकडे मंजूरीकामी अथवा निर्णयास्तव जाणा-या सर्व विभागाचे प्रशासकीय प्रकरणे तसेच प्रस्तावांवर कायद्यातील तरतुदी, नियम विचारात घेवून स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदविणे.</p> <p>३) क्षेत्रिय कार्यालयीकडील भुमी जिंदगी विषयक वसूलीवर प्रत्यक्ष नियंत्रण</p> <p>४) प्रदान करण्यात आलेल्या अधिकांराचा पुर्ण वापर करणे.</p> <p>५) विभागाचे माहिती अधिकार अधिनियम, २००५ नुसारचे सर्व कामकाज.</p> <p>विभागाचे आहरण- वितरण अधिकारी म्हणून सर्व प्रकारचे कामकाज</p>	
३	कार्यालय अधिकारी	<p>१) सर्व कार्यालयीन कर्मचा-यांवर प्रत्यक्ष नियंत्रण.</p> <p>२) सर्व प्रशासकीय प्रस्तावांवर कायद्यातील तरतुदी व नियमानुसार अभिप्राय नोंदविणे.</p> <p>३) वरिष्ठांचे आदेशानुसार कार्यालयीन कामे करणे व संबंधिताकडुन करून घेणे.</p> <p>अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन, फेरीवाले इ. नियोजन करणे व नियंत्रण ठेवणे.</p>	
४	लेखाधिकारी	<p>क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व आर्थिक व्यवहाराची तपासणी करणे.</p> <p>२) क्षेत्रिय कार्यालयाकडुन होणा-या सर्व आर्थिक विलांची तपासणी करणे व आर्थिक बाबीवर नियंत्रण</p> <p>३) सर्व आर्थिक प्रस्तावांवर कायद्यातील तरतुदी व नियंत्रणाचा विचार करून अभिप्राय नोंदविणे.</p> <p>४) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व विभांगाचे महसुली व भांडवली जमा खर्चाचे आंदोजपत्रक तयार करणे.</p> <p>५) लेखापरिक्षण आक्षेपांची पुर्तता करून घेणे</p>	

		<p>६) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व प्रकारचे निविदाकरिता निविदा उघडण्याचे समितीचे सदस्य.</p> <p>७) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व कामांच्या निवीदा प्रसिद्ध करणे व त्यापुढील सर्व तदअनुषंगित कामे करणे.</p>	
५	उपलेखापाल	<p>निविदा कार्यवाही, रोखपाल कामकाज नियंत्रण, अंदाजपञ्चक तयार करण्याचे कामकाज, महसुली भांडवली खर्चाची तपासणी करणे.</p> <p>२) क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व महसुली भांडवली खर्चाचे बिलांची तपासणी करणे.</p> <p>३) लेखापरिक्षण आक्षेपांची पुरतता करणे.</p> <p>४) सर्व आर्थिक प्रस्तावांवर कायद्यातील तरतुदी नियम इत्यादीचा अभ्यास करून त्याची नोंद प्रस्तावात करणे व स्वयंस्पष्ट मत नोंदविणे.</p>	
६	कॉ.ऑपरेटर	क्षेत्रिय कार्यालयाकडील संगणकीय संपुर्ण कामकाज	
७	मुख्य लिपीक	<p>१) लिपीकांकडून कामे करून घेणे.</p> <p>२) सादर झालेल्या प्रकरणावर, प्रस्तावांवर कायद्यातील तरतुदी व नियम नोंदविणे. कायद्यातील तरतुदीनुसार प्रकरणे, प्रस्ताव बरोबर आहेत किंवा नाही यांची तपासणी करणे.</p>	
८	लिपीक	आलेली प्रकरणांबाबत शासन निर्णय मनपा धोरण, आदेश, परिपञ्चके, स्थायी आदेश विचारात घेऊन नियमानुसार विहीत मुदतीत प्रस्ताव सादर करणे, रेकॉर्ड सांभाळणे. वरिष्ठांचे सुचनेनुसार कामकाज करणे.	
९	शिपाई/मजूर	वरिष्ठांचे सुचनेनुसार कार्यालयीन कामे करणे.	


क्षेत्रिय अधिकारी
अ क्षेत्रिय कार्यालय
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 निगडी - ४११०४४५